

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि/यु 6/35, 2
दोकन क्र 41202200023177

सादर

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार

व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र 4010008960500

अर्जदार यांनी दिनांक 30/12/2022 रोजी श्री/श्रीमती शांति 124 मोठ

पत्ता 803/1/18 रेकडी 304/1/18-4

मालमत्ता क्र 4010008960500 (जुना क्र 40/0769) महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेकरीता अर्ज दाखल केला आहे.

त्यानुसार महापालिका कर आकारणी दफ्तरी नोंदवहीत श्री/श्रीमती लीम 124 मोठ

या नावाची नोंद असुन मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ 150 चौरस

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरीता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्राचा तपशिल खालीलप्रमाणे.

१ कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष 2022-23 करिता

२ श्री. लीम 124 मोठ व श्रीमती शांति 124 मोठ यांचे रिलीज डि.

३ इडिफिकेशन कार्ड पुरोक्ष लेट नोटिस 490 दि. 23-12-2022

४ पेपरवुड

५ प्रमाणपत्र

उपरोक्त कागदपत्रांमध्ये नांव हस्तांतरणाची नोंद करणेस कर निरीक्षक यांचे अहवाला करिता सादर.

(लिपीक)

विषयाकित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित मिळकतीची मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथ पात्र व्यक्ती म्हणून नोंद करण्यात येते सदर नोंदीचा मालकी हक्काशी काही

संबंध नाही. त्याअनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मालमत्ता क्र 4010008960500 करिता श्री. शांति 124 मोठ अशी नोंद वर्ष 2022-23 पासुन करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.

निरीक्षक
(कर निरीक्षक)

कर निरीक्षक यांचा अहवालानुसार प्रमाणित

उप कर निर्धारक व संकलक

कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500-10
Receipt No.	105849/25
Date	20/12/22
Sign	



ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION

उल्हासनगर महानगरपालिका



दुरध्वनी क्र. 96251-2720116 /

125

विस्तार क्र. 238

फॅक्स क्र. 2720104

No. UMC: TD: UNIT- 06/335/2022

Date 30/12/2022

Token No. 41202200023177

SR. NO. 40/0769

SMT.SHALINEE SANJAY MOKAL.

NR. HANUMAN TEKADI ULHASNAGAR- 4.

Sub: Mutation of Entry as a **Occupier** in respect of Property bearing
Sr. No. **40/0769** of Mpl. Assessments Register.

Ref: Your Notice Dated **30/12/2022**

Your name has been entered in place of **SHRISANJAY HARI MOKAL..**
Ward No **40** Prop. **NO 40CO008960500** as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is matured on the basis of the following documents.

- | | | |
|---|----------------|-----------------------|
| 1. Copy of sale Agreement & Index – II Registered with Registrar of assurance | No. ----- | Dt. ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No ----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No. ----- | Dt ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased Shri./Smt. | No.----- | Dt ----- |
| 10. Indemnity bond / Affidavit Relinquishment of rights / Possession Letter | No. 490 | Dt 27/12/2022 |
| 11. Objection Notice published in the News paper Namely WITT BATMI | No.----- | Dt 28/12/2022 |
| 12. Registered Will | No. ----- | Dt.----- |
| 13. Probate of will | No. ----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No. ----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary | No. 489 | Dt. 23/12/2022 |

REALESE DEED

This is only a mutation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation